



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग चार-ब

वर्ष १०, अंक २]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी १८-२४, २०२४/पौष २८-माघ ४, शके १९४५

[पृष्ठे ३, किंमत : रुपये २०.००

### प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांब्यतिरिक्त) नियम व आदेश.

### पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,  
मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ जानेवारी, २०२४.

### अधिसूचना

#### महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम, २००५.

क्रमांक मपुवि २०२२/प्र. क्र. २३३/ सा. का. २.—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिसूचना क्रमांक मपुवि २०१५/प्र. क्र. ५२/ सा. का. २, दिनांक १४ डिसेंबर, २०१५ (ज्याचा यापुढे "उक्त अधिसूचना" म्हणून उल्लेख केला जाईल) अन्वये महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम, २००५ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.४) मधील कलम १३(१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र पुराभिलेख सल्लागार मंडळ गठीत करण्यात आले आहे (ज्याचा यापुढे "उक्त मंडळ" म्हणून उल्लेख केला जाईल) आणि उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी डॉ. प्राची मोघे, डॉ. प्रिती त्रिवेदी आणि डॉ. श्रीनंद बापट यांची महाराष्ट्र पुराभिलेख सल्लागार मंडळातील अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे; आणि ज्याअर्थी उक्त मंडळाच्या अशासकीय सदस्यांचा कालावधी संपुष्टात आला आहे आणि ज्याअर्थी, सदर मंडळावर ३ नवीन अशासकीय सदस्यांची महाराष्ट्र शासनाला नियुक्ती करावयाची आहे.

आता, त्याअर्थी, महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम, २००५ मधील कलम १३ (२) (ग) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी उक्त मंडळावर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करीत असून उक्त अधिसूचनेमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत :-

उक्त अधिसूचनेतील परिच्छेद क्र. १ मधील अ. क्र. ६, ७ व ८ येथे पुढील नावाचा समावेश करण्यात येत आहे :-

“(६) “डॉ. लहू गायकवाड, सहयोगी प्राध्यापक,  
इतिहास आणि संशोधन विभाग प्रमुख, ग्रामोन्नती मंडळ  
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पुणे ;

सदस्य ;

(७) डॉ. श्रीनंद बापट, निबंधक तथा अभिरक्षक,  
भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे ;

सदस्य ;

(८) डॉ. प्राची मोघे, सहायक प्राध्यापक (पुरातत्व),  
सेंटर फॉर एक्स्ट्रा म्युरल स्टडीज, मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई.

सदस्य. ”

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नंदा राऊत,  
शासनाच्या उप सचिव.

**TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT**

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,  
Mumbai 400 032, dated the 8th January 2024.

**NOTIFICATION**

MAHARASHTRA POLICE RECORDS ACT, 2005.

No.MPV. 2022/C.R.233/Cul. 2.—Whereas, the Government of Maharashtra has, *vide* Government Notification, Tourism and Cultural Affairs Department, No.MPV.2015/C.R.52/Cul.2, dated the 14th December 2015 (hereinafter referred to as "the said notification"), issued in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 13 of the Maharashtra Public Record Act, 2005 (Mah IV of 2006), constituted the Maharashtra Archival Advisory Board (hereinafter referred to as "the said Board") and appointed Dr. Prachi Moghe, Dr. Preeti Trivedi and Dr. Shrinand Bapat as the Non-Government Members of the said Board, for the purpose of the said Act :

And whereas, the period of Non-Government Members of the said board expired ;

And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to nominate three new members on the said Board.

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (c) sub-section (2) of section 13 of the Maharashtra Public Records Act, 2005, and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby nominates three Non-Government members on the said Board and for the purpose, amends the said notification as follows, namely :-

In the said notification, in para 1, for entries 6, 7 and 8, the following entries shall be substituted, namely :-

- |  |          |
|--|----------|
| “(6) Dr. Lahu Gaikwad, Associated Professor,<br>Department of History and Research Center,<br>Gramonnati Mandal College of Arts,<br>Commerce and Science, Pune ; | Member ; |
| (7) Dr. Shrinand Bapat, Registrar/Curator,<br>Bhandarkar Oriental Research Institution, Pune ;   | Member ; |
| (8) Dr. Prachi Moghe, Assistant Professor(Archaeology),<br>Centre of Extra Murals Studies,<br>University of Mumbai, Mumbai.                                      | Member.” |

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NANDA RAUT,  
Deputy Secretary to Government.